

# झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे



(गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन)

मुख्य कार्यालय : चौथा मजला, काकडे बीझ आयकॉन,  
ई-स्क्वेअर जवळ, पुणे विद्यापीठ रोड, अशोक नगर,  
शिवाजी नगर, पुणे - ४११०१६.

दूरध्वनी क्रमांक : (का.) : ०२०-२५५७७९९९, २५५७७९००

ई-मेल : srapune@yahoo.in वेबसाईट : www.srapune.gov.in



स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

वाचा :- १) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक मे. पलाश रिअलिटर्स

यांनी ला. वास्तुविशारद ऑकार असोसिएट्स यांचेमार्फत दि. २७/०३/२००९ रोजी  
दाखल केलेला प्रस्ताव.

२) परवानाधारक विकसक मे.पलाश रिअलिटर्स एल.एल.पी यांचेकडून सुधारित बांधकाम

परवानगीसाठी प्रस्ताव प्राप्त दि.१३/१२/२०२१.

३) दि.३०/१२/२०२१ रोजीची मंजूर बांधकाम छाननी टिप्पणी.

## सुधारित बांधकाम परवानगी (CC)



ज्याअर्थी टीपी स्कीम क्र. १ फा.प्लॉट क्र. ५६०, सिटीएस क्र.१११७ एफ.सी.सी.डी.,  
शिवाजीनगर, भांबुर्डा, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे विकसक मे.पलाश रिअलिटर्स  
एल.एल.पी यांनी वाचा येथील क्र.१ नुसार प्रस्ताव दाखल केलेला आहे.

ज्याअर्थी उपरोक्त वाचामधील अ.क्र. २ अन्वये विकसक मे.पलाश रिअलिटर्स एल.एल.पी  
यांनी बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर केला असता, त्यास मा. मुख्य  
कार्यकारी अधिकारी, झोपूप्रा, पुणे यांचेकडून प्रस्तुत योजनेसाठी मंजूर बांधकाम छाननी टिप्पणीस  
वाचा येथील क्र.३ अन्वये प्रदान करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी आता, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, व नगर रचना अधिनियम, सन १९६६ चे कलम  
४५, तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास ) अधिनियम १९७१ इ. चे  
तरतूदीनुसार खालील तक्त्यात नमूद केलेनुसार आणि सोबतचे बांधकाम नकाशा संचामध्ये  
दर्शविलेनुसार खालील अटी व शर्तीसह, प्रकरणी सुधारित बांधकाम परवानगी देणेत येत आहे.

### विंग बी (पुनर्वसन घटक)

मजला	B/u Area		Tenements	
	Comm.	Resi.	Comm.	Resi
Ground	३२.००	--	०२	--
१ ला मजला			Parking	
२ रा मजला			Parking	
१ ला मजला	--	१६२.९०	--	०६
२ रा मजला	--	२१६.९९	--	०८
३ रा मजला	--	२१६.९९	--	०८
४ था मजला	--	२१६.९९	--	०८
५ वा मजला	--	२१६.९९	--	०८
६ वा मजला	--	१९३.३७	--	०७
७ वा मजला	--	२१६.९९	--	०८
८ वा मजला	--	२१६.९९	--	०८

१ वा मजला	--	२९६.९९	--	०८
१० वा मजला	--	२९६.९९	--	०८
एकूण	३२.००	२०८५.९५	०२	७७
एकूण		२११७.९५		७९

### विंग ए (विक्री घटक)

मजला	B/u Area		Tenaments	
	Comm.	Resi.	Comm.	Resi
Lower Ground	१०३०.९६	--	३७	--
Upper Ground L१	१०१०.५४	--	०४	--
Upper Ground L२	८९४.६२	--	०४	--

Upper Ground L१- ११२.९५ चौ.मी. व Upper Ground L२ - ११२.९५ चौ.मी Not to be constructed on site till the EC is received. After revised EC arrived against Upper Ground L१ व Upper Ground L२ then only construction to be done on site.

१ ला मजला	११३०.०२	--	१२	--
Parking				
३ रा मजला	११४९.०५	--	१२	--
४ था मजला	११४९.०५	--	१२	--
५ वा मजला	१००९.७७	--	११	--
६ वा मजला	११४९.०५	--	१२	--
एकूण	८५२२.२६	००	१०४	००

Floor no.५ to १७ Not to be constructed on site till the EC is received. After revised EC arrived against Floor no.५ to १७ then only construction to be done on site.

७ वा मजला	११४९.०५	--	१२	--
८ वा मजला	११४९.०५	--	१२	--
९ वा मजला	१००९.७७	--	११	--
१० वा मजला	१०८६.३७	--	१२	--
११ वा मजला	१०८६.३७	--	१२	--
१२ वा मजला	९६८.६२	--	१२	--
१३ वा मजला	८४३.२०	--	११	--
१४ था मजला	८५४.७७	--	१२	--
१५ वा मजला	८३८.४२	--	१२	--
१६ वा मजला	५८९.३२	--	०२	--
१७ वा मजला	३४३.९५	--	०२	--
एकूण	९९९८.०९	००	१३३	००

$$\text{एकूण} = २२४.३० + ८५२२.२६ + ९९९८.०९ = १८६६४.६५ \quad १०४ + ११० = २१४$$

एकूण पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = २११७.९५ चौ.मी.

एकूण विक्री घटक बांधकाम क्षेत्र = १८६६४.६५ चौ.मी.

Excess Balcony क्षेत्र = ५.५६ चौ. मी.

एकूण क्षेत्र = २०७८७.३८ चौ. मी.

प्रस्तावित २०७८७.३८ चौ.मी. < अनुज्ञेय २५२७३.२५ चौ.मी.



## अटी/शर्ती

१. सदर बांधकाम परवानगीची मुदत म.प्रा.नि.व.न.र. अधि. १९६६ च्या कलम ४८ नुसार लागू राहील.
२. विषयांकित जमिनीचे मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत, वहिवाटीबाबत, चर्तुःसिमेबाबत, वाद-विवाद न्यायालयीन तंठा निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी विकसक जबाबदार राहील.
३. योजनेतील भूखंडाच्या हद्दीनुसार कमाल १.५ मी. उंचीची सिमाभिंत आवश्यक त्या रस्ता वक्रीकरणानुसार (Road curvature) बांधणे बंधनकारक आहे. ज्या भूखंडावर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी विकसकाने इमारतीसमोर सिमाभिंतीच्या (कंपाऊंड वॉल) आत वृक्ष संवर्धन कायदा, १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. तसेच योजना क्षेत्रातील झाडे बांधकामासाठी तोडणे आवश्यक झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील.
४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा तात्पुरत्या स्वरूपाच्या स्वच्छता गृहाची सोय करणेची, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक व्यवस्था करणेची जबाबदारी विकसकाची राहील. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनीयमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ व त्याअंतर्गत अधिनियमाचे तसेच नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा / बांधकाम नकाशा वरील दर्शविलेल्या दुरुस्त्या / अटी / शर्ती बंधनकारक राहतील.
६. महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम, १९७१ (Slum Act १९७१) व झो.पु.प्रा. पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रासाठी लागू नियमावली, तसेच शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. यापुढे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक / आदेश विकसकावर बंधनकारक राहतील.
७. पर्यावरण अधिनियम अथवा त्यासंबंधित कायद्याचे अनुषंगाने आवश्यक ती नियमानुसार पुर्तता करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील. सांडपाणी प्रक्रिया (recycling) करणे आवश्यक आहे.



९. सांडपाणी विल्हेवाट (sewage treatment) पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक राहील.
१०. घन कचरा व्यवस्थापन (Solid waste) विल्हेवाटीसाठी ओला कचरा/सुका कचरा याचे नियोजन/ वर्गीकरण जमीन पातळीवर करणे बंधनकारक राहील.
११. बांधकाम साहित्यात पर्यावरण पूरक (Environment friendly) साहित्य जसे फ्लाय अॅश विटा इ. वापर करणे बंधनकारक राहील.
१२. बांधकाम परवानगीसाठी सादर केलेली कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आल्यास दिलेली बांधकाम परवानगी आपोआप रद्द होईल. बांधकाम नकाशातील सर्व आकडेमोड यामध्ये तफावत / दुरुस्त्या अगर चूक याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक व वास्तुविशारद यांची राहील.
१३. चलन क्र.०३१९ दि.३१/१२/२०२१ अन्वये विकसक यांनी सदर बांधकाम परवानगी अनुषंगाने शुल्क रक्कम रु. ७,७९,९०,७६५/- चा भरणा Bank of Baroda केल्याचे सादर केलेल्या चलन वरून निर्दर्शनास येत आहे, तथापि प्रस्तुत बांधकाम परवानगीचे अनुषंगाने विविध देय शुल्कांच्या परिगणनेमध्ये तफावत आढळून आल्यास फरकाची रक्कम त्वरीत भरणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच विविध शुल्काबाबत शासनाकडून / प्राधिकरणाकडून वेळोवेळी होणारे बदल बंधनकारक राहतील.
१४. नकाशात दाखविलेल्या नियोजनामध्ये पूर्व परवानगीशिवाय कोणतेही बदल करू नये. तसेच इमारती बांधकाम करतानाची देखरेख (Supervision) हे सुशिक्षित तज्ज्ञ अभियंत्यामार्फत करणेची व गुणवत्ता नियंत्रण (Quality Control) ची जबाबदारी संपूर्णपणे विकसक/ वास्तुविशारद यांची राहील.
१५. प्रस्तुत बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर परवानाधारक / भूखंडधारक यांनी जागेवर खालील प्रमाणे माहिती दर्शविणारा फलक लावावा.
  - अ. भूखंडधाराकाचे / परवानाधारकाचे (विकसक / वास्तु विशारद) नाव व प्रता.
  - ब. भूखंड क्रमांक त्याच्या हद्दी व सभोवतालची माहिती नमुद करणे.
  - क. बांधकाम आरंभ प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक
  - ड. एकूण मंजूर बांधकाम क्षेत्र / मजले.
१६. पुनर्वसन / विक्री घटक इमारतीमधील Refuge area क्षेत्र बंद करणे अनुज्ञेय नाही त्या कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्यात.



१७. बेसमेंटचा वापर Not for habitation purpose व केवळ प्रवानगी प्राप्त वाहनतळासाठी अनुज्ञेय आहे. सदरहू बेसमेंट वापरण्याबाबत उल्लेख फलकावर ठळक अक्षरात नमूद करण्यात यावा. त्याचे रहिवासी / व्यापारी वापरास प्रतिबंध राहील.

आवश्यक असल्यास, बेसमेंटसाठी पुरेशा प्रमाणात वायु विजनाची सोय नैसर्गिकरित्या अथवा मेक्निकल पद्धतीने करणे बंधनकारक राहील. तसेच इमारतीमधील प्रस्तावित रॅम्पचा स्लोप किमान १:१० इतका असणे आवश्यक राहील.

१८. आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार प्रस्तावित बांधकाम हे भूकंप विरोधक (Earthquake Resistant) पद्धतीने होईल, याची संपूर्ण जबाबदारी ही विकसक / वास्तुविशारद यांची राहील. याबाबत Structural Designer यांचे प्रमाणपत्र हे जोते तपासणी पूर्वी सादर करण्यात यावे.

१९. फायर एस्केप जिना (safety stop door सह) बाहेरील बाजूस उघडेल याची दक्षता घेण्यात यावी. तसेच इमारतीमधील प्रस्तावित लॉफ्टची उंची (Head room) १.५० मीटरचे मर्यादेत तसेच क्षेत्र ३३% किंवा ५०%च्या मर्यादेत ठेवण्यात यावे.

२०. विक्री घटक इमारतीसाठी स्थावर संपदा अधिनियम २०१६ (RERA ACT) च्या तरतुदी बंधनकारक आहेत.

२१. योजनेच्या रेखांकनातील रस्ते, खुली जागा (UDCPR मधील तरतुदीनुसार), सार्वजनिक वापराचे वाहनतळ सर्व रहिवाशांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

२२. मंजूर विकास योजनेतील एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० चे नियम क्र.१४.१.१.१० नुसार रस्तारूंदी क्षेत्र, आरक्षणांतर्गत क्षेत्र पुणे म.न.पा.कडे हस्तांतरीत करण्यात यावे.

  
योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा बांधकामामध्ये उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी विकसकाची राहील.

२४. सदरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना/नोंदणी तात्काळ करण्यात यावी.

२५. सिमाभिंत / संरक्षक / प्रतिधारक भिंत ही तज्ज आर.सी.सी सल्लागाराकडून प्रचलित भारतीय मानक आय.एस.४५६-२०००, आय.एस.१४४४८-१९९८ व अनुषंगिक इतर मानांकामधील तरतुदीनुसार डिझाईन करून घेवून भारत राष्ट्रीय भवन निर्माण संहिता (नेशनल बिल्डिंग

कोड) मधील तरतुदीनुसार तज्ज्ञ सल्लागाराचे देखरेखीखाली करण्यात याव्यात. सिमाभिंत आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर मध्ये व संरक्षक / प्रतिधारक भिंत ही आर.सी.सी. मध्येच इमारत विकसनाचे कोणतेही काम करण्यापूर्वी बांधण्यात याव्यात. तसेच लगतच्या विद्यमान बांधकाम / विकसनाचा विचार करून सदर मिळकतीचे तळघराचे कामाचे स्ट्रक्चरल कन्सलटंट कडून डिझाईन ड्रॉईंग घेवून काम करण्यात यावे.

२६. विषयांकित योजनेतील एक पुनर्वसन रहिवासी गाळा Sample Flat म्हणुन पाहणीसाठी, आर.सी.सी. व वीट बांधकाम पुर्णत्वापोटीचा टी.डी.आर. मागणीपूर्वी पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील.

२७. प्रस्तुत प्रकरणी इमारतीची बहुमजली उंची विचारात घेता Air force station Pune and N.D.A कडील C.C.Z Map मधील कलर कोडिंग नुसार अटी व शर्ती बंधनकारक राहतील.

२८. कोहीड -१९ पार्श्वभूमीवर शासन मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्यक्ष बांधकामाबाबत कार्यवाही करणे बंधनकारक राहील.

वरीलप्रमाणे कोणत्याही अटी / शर्तीचा भंग झाल्याचे आढळल्यास प्रस्तुतची बांधकाम परवानगी रद्दबातल ठरविण्यात येऊन विकसक / वास्तुविशारद यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

#### अ. प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१, दि. १३/२/२०१४) (कार्यालयीन परिपत्रक क्र. १३१ दि. १३/२/२०१४) विहीत मुदतीत पूर्ण करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी व बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.

#### ब. अग्नीशमन (Fire NOC), पर्यावरण (EC) आणि इतर ना-हरकत प्रमाणपत्राबाबत.

प्रकरणी पूर्व मंजूर दि. १८/०८/२०१८ चे बांधकाम परवानगी वेळी मुख्य अग्नीशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका यांचेकडील जा.क्र. FB/१६११ दि. १३/०७/२०१८ अन्वये Wing A साठी ३२.३५ मी. व Wing B साठी ३२.७० मी. उंची करिता Provisional Fire NOC दिलेली आहे.

तसेच Construction Area २०,००० चौ. मी. पेक्षा जास्त क्षेत्रा विकसक यांचे वास्तुविशारद यांनी प्रस्तावित केल्याने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपुप्रा, पुणे यांनी दि. ३०.१२.२०२१ रोजीच्या मंजूर बांधकाम टिप्पणी नुसार मान्यात देण्यात आलेली आहे. सदर मान्यतेच्या अनुषंगाने



Construction Area १९९१५.६७ चौ.मी . क्षेत्रा पर्यंतच बांधकाम करणे अनुज्ञेय राहील. पर्यावरण विभागाकडील ना-हरकत प्रमाणपत्र शिवाय पुढील बांधकाम अनुज्ञेय राहणार नाही .जर विकसक यांनी प्राप्त पर्यावरण विभागाकडील ना-हरकत न घेता Construction Area १९९१५.६७ चौ.मी .क्षेत्राच्या वर बांधकाम केल्यास विकसक आवश्यक त्या शासकीय कार्यवाहीस पात्र राहतील, तसेच झो.पू.प्रा,पुणे या कार्यालयामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

क. भविष्यात पात्र ठरणाऱ्या तसेच अपात्र झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसनासाठी आवश्यक त्या गाळ्यांविषयी सदर योजनेच्या संरचनेत / स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये तरतूद करणे विकसक /वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहील.

१६/११८५६  
४. सहायक संचालक नगररचना  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण  
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे.

जा.क्र. झोपुंप्रा/तां.२/मास्टर क्र.२४/ २३४४ /२०२१  
दिनांक- ३१/१२/२०२१



प्रत:-

- १) विकसक मे. पलाश रिअलिटर्स.एल.एल.पी  
६०२, रुची अपार्टमेन्ट, १ ला मजला ,  
पुलाचीवाडी, साई सर्विस समोर ,  
डेक्कन पुणे ०४
- २) आर्कि. राहुल माळवदकर  
स.नं. ६७२/६७३ प्लॉट १०, लोकेश सोसायटी,  
समर्थ बिल्डिंग, बिबवेवाडी पुणे ३७.
- ३) सहायक निबंधक, झोपुंप्रा, पुणे.

✓४) संगणक अधिकारी, झोपुंप्रा, पुणे. यांना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेषित.